

## दरपत्रक मागविण्याची तिसरी वेळ

26 FEB 2018

जा.क्र. पोआआ/प्रबंधक शाखा/संगणक-प्रिन्टर वार्षिक दरकरार/2002 /२०१८ अमरावती शहर दिनांक - २६/२/२०१८

संदर्भ :-१) या कार्यालयाचे पत्र क्र.पोआआ/प्रबंधक शाखा/संगणक-प्रिन्टर- दरकरार/७७९/२०१८ दिनांक १८/१/२०१८

२)या कार्यालयाचे पत्र क्र.पोआआ/प्रबंधक शाखा/संगणक-प्रिन्टर- दरकरार/१४०३/२०१८ दिनांक ०६/२/२०१८

विषय :- या आस्थापनेवरील १४३- संगणक , ९२- प्रिन्टर्स चा साहीत्यासह दुरुस्ती करीता वार्षिक दरकरार करणे करीता दोन लिफाफा पध्दतीनुसार तिसरी वेळेस दरपत्रके सादर करणे बाबत.

-००००-

उपरोक्त संदर्भ व विषयास अनुसरून कळविण्यात येते की, या आस्थापनेवरील सर्व पोलीस स्टेशन (१०-पो.स्टे.) तसेच सहायक पोलीस आयुक्त, राजापेठ/गाडगोनगर/फ्रेजरपुरा/शहर वाहतुक विभाग ,पो.नि. श.वा.शा., महीला सेल, पोलीस मुख्यालय, बि.डी.डी.एस., तसेच पोलीस आयुक्तालयातील सर्व शाखा/विभाग, इत्यादी ठिकाणी कार्यरत असलेले संगणक व प्रिन्टर्स चा साहीत्यासह सन २०१८ करीता वार्षिक दुरुस्ती व देखभाल करार करावयाचा आहे. त्याकरीता अधिकृत कंपनी विक्रेता/पुरवठादार यांचेकडून दोन लिफाफा पध्दतीनुसार वरील संदर्भीय पत्रांव्ये दुस-या वेळेस सिलबंद दरपत्रके मागविण्यात आले होते. तथापि दुस-यांदा एकही दरपत्रके प्राप्त न झाल्याने पुढी तिसरी वेळेस दरपत्रक मागविण्यात येत आहेत.

तरी ईच्छूक अधिकृत विक्रेते/पुरवठादारांनी त्यांची दोन लिफाफा पध्दतीनुसार सिलबंध दरपत्रके या कार्यालयातील प्रबंधक शाखेत हे पत्र निर्गमित झाल्याचे दिनांकापासून ०७ दिवसापर्यंत म्हणजेच दिनांक ०५/०३/२०१८ ला १२.०० वाजेपर्यंत पर्यंत (शासकीय सुटी वगळून) कार्यालयास नोंदणी विभागात दाखल करावीत.

पहिला लिफाफा हा तांत्रिक लिफाफा म्हणून (विवरणपत्रा-१) आणि दुसरा लिफाफा (विवरणपत्रा-२) असे दोन लिफाफा पध्दतीने दरपत्रके सादर करणे अनिवार्य आहेत. तांत्रिक लिफाफ्यामध्ये खालील आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

- |  |  |
|--|--|
| १. पुरवठादारांचे फर्म नोंदणी प्रमाणपत्र  | २. पॅन कार्डची छायांकीत प्रत                   |
| ३. GST प्रमाणपत्राची छायांकीत प्रत   | ४. कंपनीचे अधिकृत विक्रेते असल्याचे प्रमाणपत्र |
| ५. संगणक व प्रिन्टर दुरुस्ती व देखभाल करीता नेमण्यात येणा-या अधिकृत तज्जांचे नांव व त्यांची शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र, |  |

तांत्रिक लिफाफा (विवरणपत्रा-१) मध्ये वर नमुद केलेले आवश्यक कागदपत्रे आढळून आल्यानंतरच दरपत्रकाचा दुसरा लिफाफा उघडण्यात येईल याची कृपया निविदाधारकांनी नोंद घ्यावी. प्राप्त झालेली दरपत्रके उघडण्याबाबतचा दिनांक व वेळ संबंधीतांना दुर्ध्वनीद्वारे/ई-मेलद्वारे सूचीत करण्यात येईल. तसेच विवरणपत्र-२ मध्ये संगणक व प्रिन्टर्स चा वार्षिक दुरुस्ती व देखभाल बाबत वार्षिक दरकराचे प्रतीमहा वेगवेगळे दरपत्रक व त्यासोबत संगणक व प्रिन्टर्स मध्ये टाकावयाचे सर्व स्पेअरपार्ट/टोनर ची अधिकृत कंपनीची यादी व प्राईजिलिस्ट इत्यादी कागदपत्रे असणे अनिवार्य आहे, सदरचे पत्र हे या कार्यालयाचे [cp.amravari@mahapolice.gov.in](mailto:cp.amravari@mahapolice.gov.in) या संकेतस्थळावर सुध्दा अपलोड करण्यात आलेले आहेत. तरी ईच्छूक निविदाधारकांनी दोन लिफाफा पध्दतीनुसार दरपत्रके या कार्यालयास विहीत मुदतीत सादर करावीत हि विनंती.

  
( एम.एच.बैस )

कार्यालय अधिकारी

पोलीस आयुक्त,अमरावती करीता.

प्रति,

-----  
-----  
-----

प्रत,

सपोनि, सायबर सेल,  
२/- उपरोक्त पत्र हे या कार्यालयाचे संकेतस्थळावर अपलोड करून अपलोड केल्याबाबत पृत्तता अहवाल सादर करावा.